



May 30, 2025

To,
The General Manager
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai- 400 001

To,
Asst. Vice President,
National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza, C-1, Block G, Bandra
Kurla Complex, Bandra (E),
Mumbai- 400051

BSE Scrip Code: 516082
NSE Symbol: NRAIL

Sub: Board Meeting (Newspaper Publication for Financial Results)- May 28, 2025

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulation 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the Newspaper clipping of Business Standard (English) and Mumbai Lakshadweep (Marathi) in which Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2025 have been published.

Thanking you,

Yours faithfully,

For **N R Agarwal Industries Limited,**

Pooja Daftary
Company Secretary & Compliance Officer

Encl.: As stated above

NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATES

TO WHOMEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of IPCA LABORATORIES LIMITED office at 48, Kandivli Industrial Estate, Kandivli (West), Mumbai 400067, Maharashtra registered in the name of the RAVINDRA DAHYABHAI PATEL Following shares have been lost by them.

Sr. No.	Name of the Share Holder/S	Folio No.	Certificate No's	Distinctive Nos From	To	No. of Shares	Face Value
1	RAVINDRA DAHYABHAI PATEL	0061905	2116	2262651	2263650	1000	Rs. 2/-

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates.
Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents MUGF Intime India Pvt. Ltd. C 101,247 Park, 1st Floor, L.B.S. Marg, Vikhroli (West) Mumbai-400083 TEL: 022 49186270 within 15 Days of Publication of this notice after which no claim will be entertained and the company shall proceed to Issue Duplicate Share Certificate/s.
Place: Mumbai Name of the Legal Claimant
Date: 29.05.2025 RAVINDRA DAHYABHAI PATEL

AMBIT Finvest

Pragati ke partner

AMBIT FINVEST PRIVATE LIMITED

CIN: U65999MH2006PTC163257

Regd. Office: Ambit House, 449, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai – 400013

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Branch office located at

Shop No 10, Arciya Altis, Near Fortis Hospital, APMC Market, Valiper Road, Kalyan (W), Thane - 421301 will be closed w.e.f. 01st September 2025.

All future correspondence should be sent to the Branch office of the Company by contacting us as follows.

Ambit Finvest Private Limited
Andheri Branch, Unit no -1101, and 1102, Ashok Premises, Old Nagar Das Road, Andheri East, Mumbai-400069.
Email ID: info.retail@ambit.co • Contact No.: +91 91159 98000

Sd/-

Place: KALYAN On behalf of
Date: 30-05-2025 Ambit Finvest Private Limited

N R AGARWAL INDUSTRIES LTD.

CIN: L22210MH1993PLC133365

Regd.Office: 502A/501B, Fortune Terraces, Opp. Citi Mall, New Link Road, Andheri(W) Mumbai-400053 Website: www.nrail.com

Tel No: 022 67317500 Fax No: 2673 0227/2673 6953 Email: investors@nrail.com

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31.03.2025

STANDALONE RESULTS : [₹ In Lakhs Except EPS]

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Year Ended	
		31.03.2025 (Audited)	31.12.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	31.03.2025 (Audited)	31.03.2024 (Audited)
1	Total Income from Operations (Net)	46,686.43	43,176.64	24,795.96	1,69,042.83	1,30,075.14
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(333.78)	925.86	2,093.90	1,585.62	13,763.22
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(333.78)	925.86	2,093.90	1,585.62	13,763.22
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(681.94)	1,272.65	1,566.31	1,765.10	12,546.29
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(591.71)	1,244.59	1,457.63	1,769.96	12,465.87
6	Paid up equity share capital- (Face value of Rs. 10/-each)	1,701.91	1,701.91	1,701.91	1,701.91	1,701.91
7	Reserves excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year	-	-	-	75,756.76	74,327.18
8	Earning Per Share (EPS) (before Extraordinary Items) (of Rs.10/-each -not annualised):	(4.01)	7.48	9.20	10.37	73.72
	(a) Basic	(4.01)	7.48	9.20	10.37	73.72
	(b) Diluted	(4.01)	7.48	9.20	10.37	73.72
9	Earning per share (after extraordinary items) (of Rs.10/-each)-not annualised :	(4.01)	7.48	9.20	10.37	73.72
	(a) Basic	(4.01)	7.48	9.20	10.37	73.72
	(b) diluted	(4.01)	7.48	9.20	10.37	73.72

Notes:
1 The above result were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on May 28, 2025.
2 The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on BSE @www.bseindia.com, NSE @www.nseindia.com and on the Company's website @www.nrail.com

By order of the Board
For N R AGARWAL INDUSTRIES LIMITED
Sd/-
R N Agarwal
Chairman & Managing Director
DIN: 00176440

Place : Mumbai
Date : 28.05.2025

SHARDUL SECURITIES LIMITED

CIN : L50100MH1985PLC036937

G-12, Tulsiani Chambers, 212 Nariman Point, Mumbai - 400 021. Tel No.: 022-46032806/07
Website : www.shardulsecurities.com | e-mail id : investors@shriyam.com

Extract of Standalone & Consolidated Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2025
(Rs. in Lakh, except per share data)

Sr. No.

Particulars

Standalone

Consolidated

Sr. No.	Particulars	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Year Ended
		31-Mar-25 Unaudited	31-Mar-24 Audited	31-Mar-25 Unaudited	31-Mar-24 Unaudited
1	Total Income From Operations (Net)	(8,059.56)	4,676.91	4,248.90	(8,477.01)
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(8,281.63)	4,397.10	3,039.24	(8,922.22)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(8,281.63)	4,397.10	3,039.24	(8,922.22)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(6,481.04)	1,650.75	2,158.82	(6,969.56)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (Loss) after tax and Other Comprehensive Income after tax)	(6,497.00)	6,232.82	2,143.76	(6,988.75)
6	Paid-up Equity Share Capital (face value Rs 2/-each)	1,749.84	1,749.84	1,749.84	1,749.84
7	Reserves (excluding revaluation reserve as shown in the Balance Sheet)	-	-	55,659.82	-
8	Earnings per equity share of face value of Rs. 2/- each (not annualised)	(7.41)	1.89	2.47	(7.97)
	a) Basic (in Rs.)	(7.41)	1.89	2.47	(7.97)
	b) Diluted (in Rs.)	(7.41)	1.89	2.47	(7.97)

Notes :-
1 The above is an extract of the detailed Financial Results filed with the Stock Exchange under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full Financial Results are available on the Company website i.e. www.shardulsecurities.com and the Stock Exchange website i.e. www.bseindia.com.
2 The above Audited financial results were reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their meeting held on 28th May, 2025. The statutory auditors of the Company have carried out the Audit of the aforesaid results of the Company for the quarter and year ended 31st March, 2025.

For Shardul Securities Limited
Sd/-
Devesh D Chaturvedi
Chairman - DIN : 00004793

Place:- Mumbai
Date :- 28.05.2025

TRENT LIMITED

A TATA Enterprise

Corporate Identity No.: L24240MH1952PLC008951;

Registered Office: Bombay House, 24, Horni Mody Street, Mumbai 400 001;

Corporate Office: Trent House, C Block, Plot No. C-60, Besides Citi Bank, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400 051; Tel: (91-22) 6700 8090; E-mail: investor.relations@trent-tata.com; Website: www.trentlimited.com

NOTICE

The 73rd Annual General Meeting (AGM) of Trent Limited (the Company) will be convened on Thursday, 3rd July 2025 at 3.30 p.m. (IST) through Video Conferencing /Other Audio-Visual Means in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act) and the rules made thereunder, read with General Circulars dated 5th May 2020 and other relevant circulars including 09/2024 dated 19th September 2024 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars), to transact the businesses as set out in the Notice convening the AGM.
The 73rd AGM of the Members of the Company will be held through Video Conferencing /Other Audio-Visual Means provided by National Securities Depositories Limited (NSDL). Members can attend and participate in the AGM through the Video Conferencing /Other Audio-Visual Means ONLY. No provision has been made to attend and participate in the 73rd AGM of the Company in-person. Members attending the AGM through Video Conferencing /Other Audio-Visual Means shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.
In compliance with the applicable MCA Circulars and SEBI Circulars and in support of green initiatives, the Notice of the AGM along with the Annual Report for FY 2024-25 shall be sent by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories. A letter providing the web-link where the Annual Report for FY 2024-25 shall be available shall be sent to Shareholders who have not registered their email id.
Members who have not yet registered their e-mail addresses are requested to follow the process mentioned below to receive the Notice of the AGM and Annual Report electronically and to receive login ID and password for e-voting by registering their email addresses, before 5:00 p.m. (IST) on Thursday, 26th June 2025:
Process to be followed for registration of e-mail address is as follows:
a) Visit the link https://web.in.mpms.mufg.com/EmailReg/Email_Register.html
b) Select the company name from dropdown viz. Trent Limited
c) Enter the DP ID & Client ID / physical folio number, name of the member and PAN details. Members holding shares in physical form need to additionally enter one of the share certificate numbers.
d) Enter mobile no and email id and click on Continue button.
e) System will send OTP on mobile no. and email id.
f) Upload : Self-attested copy of PAN card & Address proof viz aadhaar card, passport or front and back side of share certificate in case of physical folio.
g) Enter OTP received on mobile no. and e-mail id.
h) The system will then confirm the e-mail address for receiving this AGM Notice.
After successful submission of the e-mail address, NSDL will e-mail a copy of the AGM Notice and Annual Report for FY 2024-25 along with the e-voting User ID and Password. In case of any queries, Members may write to evoting@nsdl.co.in.
The e-copy of 73rd Annual Report of the Company for the Financial Year 2024-25 along with the Notice of the AGM will be made available on the website of the Company at www.trentlimited.com, on the Website of NSDL at www.evoting.nsdl.com and on the websites of the Stock Exchanges at www.nseindia.com and www.bseindia.com.
The Company is pleased to provide remote e-voting facility (remote e-voting) of NSDL to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company shall also provide the facility of voting through remote e-voting system during the AGM. Detailed procedure for remote e-voting before the AGM/remote e-voting during the AGM will be provided in the Notice.
Members holding shares in physical form who have not updated their mandate for receiving the dividends directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means are requested to send the following documents to MUGF Intime India Private Limited at C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai -400 083 latest by Thursday, 5th June 2025:
a) Form ISR-1 along with supporting documents. The said form is available on the website of the Company at <https://trentlimited.com/pages/forms> and on the website of the RTA at <https://web.in.mpms.mufg.com/KYC-downloads.html>
b) Cancelled cheque in original, bearing the name of the Member or first holder, In case shares are held jointly, in case name of the holder is not available on the cheque, kindly submit the following documents:
i) Cancelled cheque in original; ii) Bank attested legible copy of the first page of the bank passbook / bank statement bearing the names of the account holders, address, same bank account number and type as on the cheque leaf and full address of the bank branch
c) Self-attested scanned copy of the PAN Card of all the holders; and
d) Self-attested scanned copy of any document (such as aadhaar card, driving license, election identity card, passport) in support of the address of the first holder as registered with the Company.
Members holding shares in demat form are requested to update their Electronic Bank Mandate with their respective Depository Participants.
Subject to dividend being declared by the Members at the AGM and pursuant to the Finance Act 2020, dividend income will be taxable in the hands of the Members and the Company is required to deduct tax at source (TDS), as applicable, from dividend paid to the Members at rates prescribed in the Income Tax Act, 1961 (IT Act). In general, to enable compliance with TDS requirements, Members are requested to update their residential status, PAN, category as per the IT Act with their DPs or in case shares are held in physical form with the Company/Registrar by sending documents through e-mail by Thursday, 5th June 2025. The detailed process of the same is available on the Company's website www.trentlimited.com.
For Trent Limited
Krupa Anandpara
Company Secretary
Membership No.: A16536

MOPE INVESTMENT ADVISORS PRIVATE LIMITED

(Currently known as MO Alternats Investment Advisors Private Limited)

Registered Office: Motilal Oswal Tower, Opposite Parel ST Depot, Rahimtullah Sayani Road, Prabhadevi, Mumbai - 400025. Tel. No.: 22 71985551 / 9769184006; Email ID: compliance.moalts@motilaloswal.com

PUBLIC NOTICE

NOTICE OF SURRENDER OF REGISTRATION UNDER SEBI (INVESTMENT ADVISORS) REGULATIONS, 2013

To Whomsoever It May Concern,

NOTICE is hereby given that the MOPE INVESTMENT ADVISORS PRIVATE LIMITED (currently known as MO Alternate Investment Advisors Private Limited by way of demerger pursuant to scheme of arrangement vide an order dated March 11, 2022 issued by Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench), is desirous of making an application for the surrender of its Certificate of registration as an Investment Advisor under SEBI (Investment Advisors) Regulations, 2013, having SEBI Registration No.: INA000000508. Any aggrieved party may make their representations against the Surrender Application to MO ALTERNATE INVESTMENT ADVISORS PRIVATE LIMITED at its Registered Office indicated above or they can lodge their complaint at compliance.moalts@motilaloswal.com or at scores.gov.in, within 30 days of the Notice.

For MO Alternate Investment Advisors Private Limited (Formerly known as MOPE Investment Advisors Private Limited)

Place: Mumbai Sd/-
Date: May 29, 2025 Authorised Signatory

MOTILAL OSWAL REAL ESTATE INVESTMENT ADVISORS II PRIVATE LIMITED

(Currently known as MO Alternats Investment Advisors Private Limited)

Registered Office: Motilal Oswal Tower, Opposite Parel ST Depot, Rahimtullah Sayani Road, Prabhadevi, Mumbai - 400025. Tel. No.: 2271985551 / 9769184006; Email ID: compliance.moalts@motilaloswal.com

PUBLIC NOTICE

NOTICE OF SURRENDER OF REGISTRATION UNDER SEBI (INVESTMENT ADVISORS) REGULATIONS, 2013

To Whomsoever It May Concern,

NOTICE is hereby given that the Motilal Oswal Real Estate Investment Advisors II Private Limited (currently known as MO Alternate Investment Advisors Private Limited by way of demerger pursuant to scheme of arrangement vide an order dated March 11, 2022 issued by Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench), is desirous of making an application for the surrender of its certificate of registration as an Investment Advisor under SEBI (Investment Advisors) Regulations, 2013, having SEBI Registration No.: INA000002017. Any aggrieved party may make their representations against the Surrender Application to MO ALTERNATE INVESTMENT ADVISORS PRIVATE LIMITED at its Registered Office indicated above or they can lodge their complaint at compliance.moalts@motilaloswal.com or at scores.gov.in, within 30 days of the Notice.

For MO Alternate Investment Advisors Private Limited (Formerly known as Motilal Oswal Real Estate Investment Advisors II Private Limited)

Place: Mumbai Sd/-
Date: May 29, 2025 Authorised Signatory

KJMC FINANCIAL SERVICES LIMITED

Registered Office: 162, Atlanta, 16th Floor, Nariman Point, Mumbai- 400021
Tel.: +91-22- 4094 5500; CIN- L65100MH1989PLC047873
Website: www.kjmcfinnserv.com; email: Investor.finance@kjmc.com

EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025 (₹ in Lakhs)

S. No.	PARTICULARS	Quarter ended 31-03-2025 (Audited)	Quarter ended 31-12-2024 (Unaudited)	Quarter ended 31-03-2024 (Audited)	Year ended 31-03-2025 (Audited)	Year ended 31-03-2024 (Audited)
1	Total Income from operations (net)	25.52	129.87	122.46	522.41	469.39
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional items and/or extraordinary items)	(62.23)	1.06	24.22	119.79	137.28
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items and/or extraordinary items)	(62.23)	1.06	24.22	119.79	137.28
4	Net Profit for the period after tax (after exceptional items and/or extraordinary items)	(41.67)	0.32	7.82	81.23	90.95
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	(2,094.86)	1,566.37	540.89	3,170.48	3,905.83
6	Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	478.57	478.57	478.57	478.57	478.57
7	Other Equity excluding Revaluation Reserves (as shown in the Audited Balance Sheet)	NA	NA	NA	13,486.81	10,316.93
8	Earning Per Share of Rs.10/-each (for the interim period)	(0.87)	0.01	0.16	1.70	1.88
	Basic:	(0.87)	0.01	0.16	1.70	1.88
	Diluted:	(0.87)	0.01	0.16	1.70	1.88

Notes: 1. The above is an extract of the detailed format of Audited Quarterly and Year ended Standalone Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
2. The Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on May 28, 2025, alongwith the Report from the Statutory Auditors.
3. The said results are available on the Stock Exchange websites. viz www.bseindia.com and also available on Company's website viz www.kjmcfinnserv.com
4. The figures for the previous year/period has been regrouped/reclassified wherever necessary.

EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025 (₹ in Lakhs)

S. No.	PARTICULARS	Quarter ended 31-03-2025 (Audited)	Quarter ended 31-12-2024 (Unaudited)	Quarter ended 31-03-2024 (Audited)	Year ended 31-03-2025 (Audited)	Year ended 31-03-2024 (Audited)
1	Total Income from operations (net)	21.34	136.48	123.71	536.78	477.32
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional items and/or extraordinary items)	(66.94)	5.60	24.94	131.31	142.85
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items and/or extraordinary items)	(66.94)	5.60	24.94	131.31	142.85
4	Net Profit for the period after tax (after exceptional items and/or extraordinary items)	(46.57)	4.88	8.34	92.98	95.72
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	(2,630.71)	1,927.18	667.27	4,120.47	4,835.61
6	Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	478.57	478.57	478.57	478.57	478.57
7	Other Equity excluding Revaluation Reserves (as shown in the Audited Balance Sheet)	NA	NA	NA	16,828.47	12,706.89
8	Earning Per Share of Rs.10/-each (not annualised for the interim period)	(1.01)	0.05	0.06	1.77	1.80
	Basic:	(1.01)	0.05	0.06	1.77	1.80
	Diluted:	(1.01)	0.05	0.06	1.77	1.80

Notes: 1. The above is an extract of the detailed format of Audited Quarterly and Year ended Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
2. The Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on May 28, 2025, alongwith the Report from the Statutory Auditors.
3. The said results are available on the Stock Exchange websites. viz www.bseindia.com and also available on Company's website viz www.kjmcfinnserv.com
4. The figures for the previous year/period has been regrouped/reclassified wherever necessary.

For and on behalf of Board
KJMC FINANCIAL SERVICES LIMITED
RAJNESH JAIN
WHOLE TIME DIRECTOR
DIN: 00151968

Place : Mumbai,
Date : May 28, 2025

Veto

ALL ELECTRICAL SEGMENT

Regd. Office: Gala No. 2, Sanskruti, Sagar Signature Complex, VasaiPalghar, Vasai East le, Thane, Vasai, Maharashtra, India, 401208.
Corporate Office: 4th Floor, Plot No. 10, Days Hotel, Airport Plaza Scheme, Behind Hotel Radisson Blue, Tonk Road Durgapur, Japur - 3020018 (Rajasthan)
Email : cs@vetoswitchgears.com, Website : www.vetoswitchgears.com, Tel. No. :+91-141-6667775

Extract of Statement of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2025 (Rs. in Lakhs)

Particulars	Standalone			Consolidated	
	31.03.2025 (AUDITED)	31.12.2024 (UNAUDITED)	31.03.2024 (AUDITED)	31.03.2025 (AUDITED)	31.03.2024 (AUDITED)
Total Income from Operations (net)	6,719.14	5,412.49	6,165.77	21,604.16	20,956.08
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	974.21	513.88	2,178.40	2,783.71	4,023.38
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	974.21	513.88	2,178.40	2,783.71	4,023.38
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	794.73	383.78	1,731.87	2,152.41	3,047.80
Total Comprehensive income for the period [Comprising profit/ (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	788.55	385.01	1,732.95	2,149.95	3,052.75
Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per share)	1,911.50	1,911.50	1,911.50	1,911.50	1,911.50
Other Equity (excluding Revaluation Reserve)	-	-	-	-	-
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised)	4.16	2.01	9.06	11.26	15.94
a. Basic:	4.16	2.01	9.06	11.26	15.94
b. Diluted:	4.16	2.01	9.06	11.26	15.94

Notes :
The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2025 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2025 is available on www.bseindia.com, www.nseindia.com and www.vetoswitchgears.com

For and on Behalf of Board
For Veto Switchgears and Cables Limited
Sd/-
Narain Das Gurnani
Whole Time Director & CFO
DIN: 01970599

Place : Jaipur
Date : 28th May, 2025

रोज वाचा दै. ‘मुंबई लक्षदीप’

जाहीर नोटिस

माझे अंशिल सौ. शिवा गणपध आरोटे यांनी दिलेल्या माहितीवरून जाहीर नोटिस दिले आहे की, खाली नमुद असलेली निवासी मिळकत ही मूळ भाडेकरू श्री. राजेंद्र चिमणलाल छटवार यांच्या नावे असून त्यांनी सदर मिळकत दिनांक १४/११/२०११ रोजी माझ्या अधीनाल्या नावे हस्तांतर केली. तरी सदर मिळकतीबाबत कोणा व्यक्तीला / आर्थिक संस्था कंपनीला / दावा / बाबी / हक्क / अधिकार किंवा हक्कत असल्यास या प्रशासकीय अधिकारी (लाभगती) म. २. या पुढे विभाग कार्यालय, घाटकोपर पूर्व, मुंबई ४०००७७, या पत्त्यावर किंवा माझ्याखाली नमुद असलेल्या कार्यालयीन पत्त्यावर आपली लेखी हरकत नोंदीस जाहीर झाल्यापासून १५ दिवसांच्या आत पुराव्यानिशी सादत करावी. दिलेल्या केनेटर कुठलाही दावा अंतिमवार बंधकारक नाहीतर नाही.

मिळकतीचा तपशील :-

खोली क्रमांक-५, बाळ क्र. एफ-४, एस. जी. बर्वेनगर, मुनिसिपल कॉलनी, घाटकोपर (प.), मुंबई-४०००८४. दिनांक : ३०/०५/२०२५ ठिकाण : मुंबई

जे.पी. त्रिपाठी (वकील संज. न्यायालय)

अग्रतंत्र: अटुल अश्लेष राऊ, २४, खोली ३५, एल.सी.ए. मार्ग, नरेंपड, कुली (प.), मुंबई-४०००१०.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that Mr. Shambhu Prasad K. Jaiswal and Mrs. Madhu S. Jaiswal, both Indian inhabitants and residents of Mumbai (hereinafter referred to as "my clients"), have agreed to purchase and are in the process of completing the formalities for the transfer of the below described premises, together with the shares and membership rights appurtenant thereto, from Mr. Ankhush Ravi Bhushan Handa:

DESCRIPTION OF THE PROPERTY:

All that piece and parcel of the office premises being Unit Nos. 323 and 324, admeasuring in the aggregate 1268 sq. ft. (built-up area), situated on the 3rd Floor of the building known as "Swastik Chambers", standing on the land of Swastik Chambers Owners Co-operative Housing Society Ltd., situated at C.S.T. Road, Chembur, Mumbai – 400071, on land bearing Plot No. 614 (Part), Survey Scheme III, Chembur, and C.T.S. Nos. 354, 355, 355A, 355B, 356, 356A, 357, 358, 359, 359A, 359B/4 of Village Chembur, Taluka Kurla, in the Registration District and Sub-District of Mumbai Suburban (hereinafter collectively referred to as the "Said Office Units").

The Said Office Units are attached with the following shareholding:
•Share Certificate No. 129, comprising 10 (Ten) fully paid-up equity shares of ₹50/- each bearing Distinctive Nos. 1281 to 1290 (both inclusive) under Member's Register No. 040 for Unit No. 323, and
•Share Certificate No. 130, comprising 10 (Ten) fully paid-up equity shares of ₹50/- each bearing Distinctive Nos. 1291 to 1300 (both inclusive) under the same register for Unit No. 324 (collectively referred to as the "Said Shares").

My clients are in the process of completing the formalities for transfer of the said premises in their favour.

It is further declared and notified as under:

i) That by an Agreement for Sale dated 28th February, 1984, M/s. Lookar Builders (the Builders) sold, and M/s. S. B. Vijaylaxmi Corporation (a partnership firm), through its partners Shri Bharat Bhushan Kahanchand Handa and Shri Ravi Bhushan Kahanchand Handa, purchased and took possession of the Said Office Units for agreed consideration and terms.

ii) Due to inachetence, the Agreement remained unregistered; hence, a Deed of Confirmation dated 4th February, 1985, registered under Serial No. PS-648/1985, was executed and registered, confirming and ratifying the earlier Agreement.

iii) By a Partnership Deed dated 11th June, 1987, the firm M/s. S. B. Vijaylaxmi Corporation was reconstituted after the death of Smt. Raji Rani Kahanchand Handa, with Shri Ravi Bhushan Kahanchand Handa continuing the business.

iv) The said M/s. S. B. Vijaylaxmi Corporation became a bonafide member of the Swastik Chambers Owners Co-operative Society Ltd., registered under No. BOM/MGN/L/09183/93, and was issued the Said Shares by the Society on 12th November, 1993.

v) By a Deed of Dissolution dated 31st March, 1994, the said firm was dissolved and the Said Office Units were fully assigned to Shri Ravi Bhushan Kahanchand Handa.

vi) The Society accordingly transferred both the Said Shares into the name of Shri Ravi Bhushan Kahanchand Handa on 30th December, 1998.

vii) Shri Ravi Bhushan Kahanchand Handa died intestate on 9th May, 2020, and his wife Smt. Payal Ravi Bhushan Handa also passed away on 3rd October, 2021. Their only surviving legal heir is their son Mr. Ankhush Ravi Bhushan Handa, as their son Mr. Pratik Ravi Bhushan Handa predeceased them on 18th December, 1997.

viii) Shri Ravi Bhushan Kahanchand Handa died filed nomination papers under Bye-law 32 of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961, in favour of Mr. Ankhush Ravi Bhushan Handa.

ix) Accordingly, the Society transferred the Said Shares to Mr. Ankhush Ravi Bhushan Handa on 1st December, 2020, recognizing him as the lawful successor-in-law.

x) Mr. Ankhush Ravi Bhushan Handa, being the lawful owner and member of the Society, is now the Vendor/Transferor who has agreed to sell the Said Office Units and the Said Shares to my clients.

Any person(s) claiming any right, title, interest, share, or claim in, to, or upon the said premises or any part thereof, by way of inheritance, sale, mortgage, lease, license, gift, possession, exchange, lien, charge, maintenance, easement, tenancy, court order, litigation (lis pendens), encumbrance, or otherwise howsoever, are hereby called upon to make such claim(s) known in writing to the undersigned along with certified copies of all supporting documents, within 7 (seven) days from the date of publication of this notice.

Failure to notify within the prescribed period shall be deemed as a waiver, abandonment, and relinquishment of all such claims, rights, or interests, if any, and shall not be binding on my clients.

Date: 30/05/2025 Place: Mumbai
Adv. Sushil Kumar Pal (Advocate, High Court)
Adv. Sushil Kumar Pal (Advocate, High Court)
1404–1404, Signatures Business Park, Near Fine Arts, Postal Colony Road, Chembur, Mumbai – 400071
Mobile: +91 9967717208

शाह कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड

नोंदीपूत कार्यालय: 11, शाह इंडस्ट्रियल इस्टेट, समोर: अण्णा मंजि; न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००३३. फोन: ०२२-६६९२०४०/७९ | मेल आयडी: seclindia@yahoo.co.in | CIN: L45202MH1949PL007048

३१/०३/२०२५ रोजी संपलेल्या तिमाही वर्षाच्या लेखापरिशिष्ट निरालाच्या विवरणवधाना उतार				
(रु. लाखात)				
विशेष	३१/०३/२५ रोजी संपलेला तिमाही	३१/०३/२५ रोजी संपलेले वर्ष	३१/०३/२४ रोजी संपलेला तिमाही	
	(ऑडिट केलेले)	(ऑडिट केलेले)	(ऑडिट केलेले)	
कामकारांना एकूण उत्पन्न (निवळ)	103.59	371.30	88.59	
निवळ नफा / (तोटा) कालावधीसाठी (कर, अपवादात्मक आणि किंवा असाधारण आवयड करण्यासाठी #)	(8.69)	(266.14)	(35.51)	
करपूर्वी कालावधीसाठी निवळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि किंवा असाधारण आवयडमंतर #)	(8.69)	(266.14)	(35.51)	
कारनंतरच्या कालावधीसाठी निवळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि किंवा असाधारण आवयडमंतर #)	(11.62)	(269.07)	(35.51)	
कालावधीसाठी एकूण सर्वसाधारण उत्पन्न [ता कालावधीसाठी नफा/(तोटा) सांचा सम्यावेश आहे (कारनंतर) आणि इतर सर्वसाधारण उत्पन्न (कारनंतर)]	(10.81)	(268.27)	(35.62)	
इक्विटी शेअर कॅपिटल	161.25	161.25	161.25	
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदत राखल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकन राखीव वाळूत)	-	(10,172.57)	-	
प्रति शेअर कमाई (असाधारण वाळूतून) (रु. ४००/- प्रत्येकी) मूलभूत आणि पावळ (रु. मागे)	(6.71)	(166.37)	(22.09)	
प्रति शेअर कमाई (असाधारण वाळूतून) (रु. १००/- प्रत्येकी) मूलभूत आणि पावळ (रु. मागे)	(6.71)	(166.37)	(22.09)	

नोंद: अण्णा SEBI (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, 2015 च्या नियम ३३ अंसारि स्टॉक एक्सचेंजचे याखाल केलेल्या तिमाही निमात निरालांच्या तपशीलवार खकपाच्या एक उतारा आहे. तिमाही संपलेल्या निरालांचे सर्व खकरी स्टॉक एक्सचेंजवर वेबसाइट्स उपलब्ध आहे. (www.bseindia.com).

- अपवादात्मक आणि किंवा असाधारण आवयड ईए-एम नियम-एम नियमांनुसार मात आणि तोट्याच्या विधानामध्ये समाविजित केले आहेत, जे लागू असले.



शाह कन्स्ट्रक्शन कंपनी लि.

Sd/- (मेहेल जे शाह)

व्यवस्थापकीय संचालक (DIN: 00933528)

PUBLIC NOTICE

To Whom It May Concern

"This is to publicly announce that Dinesh Kalyanj Gala, age 60 residing at - Flat No.34/A, Sindhuwadi M.G. Road Ghatkopar (East) Mumbai-400077 has passed away on 09/06/2018 at: Flat No.34/A & B, Sindhuwadi M.G. Road Ghatkopar (East) Mumbai – 400077. He was the owner of the property located at Flat No.34/A, Sindhuwadi M.G. Road Ghatkopar (East) Mumbai – 400077. & Flat No.34/B, Sindhuwadi M.G. Road Ghatkopar (East) Mumbai – 400077. Leaving behind Legal Heirs. The legal heirs of the deceased are as follows:

- Ila Gala (Wife)
- Charmi Dinesh Gala (Daughter)

The deceased died intestate, meaning he did not leave a will regarding the aforementioned property. Therefore, the both property will be divided equally among the above-mentioned legal heirs as per applicable laws.

We would like to bring to the attention of all concerned parties these Flat No.34/A, Sindhuwadi M.G. Road Ghatkopar (East) Mumbai – 400077 & Flat No.34/B, Sindhuwadi M.G. Road Ghatkopar (East) Mumbai – 400077 is now legally owned jointly by both the legal heirs of the deceased, namely: Ila Gala (Wife) Charmi Dinesh Gala (Daughter). Therefore Any person or entity intending to purchase, sell, or transfer any rights associated with the above-mentioned property must first obtain the written consent of all the legal heirs listed above.

Any transaction, agreement, or arrangement involving the property without the explicit consent of all legal heirs will be deemed invalid, void, and legally unenforceable.

If any individual or organization has a claim, objection, or dispute regarding the property or its ownership, they must submit a written objection with supporting documents within 15 days of this notice's publication to their legal heirs or their legal representatives immediately (details below). Any failure to communicate such objections will be considered as acceptance of the ownership rights of the legal heirs. Contact Information

If you have any objections, queries, or claims regarding the property, please contact the legal heirs or their legal representatives at the details below:

Charmi Dinesh Gala Contact Number: [9892114020]
Legal Team: Connie Legal
Address: [Nancy Vija Andheri Amin Chsl Church Road Marol Andheri east Mumbai; -400059]
Contact Number: [7738845573/9920211617]

Sd/ Ila Dinesh Gala & Charmi Dinesh Gala

Dated: 30/05/2025

	दीप डायमण्ड इंडिया लिमिटेड नोंदीपूत कार्यालय: ३०९, ३रा मजला, व्ही स्टार प्लाझा, प्लॉट क्र.१६, चंदारकर रोड, बांग्रिक्री पश्चिम, मुंबई-४०००१२, महाराष्ट्र, भारत. दूर: ०२२-३५६९०१७, कॉपीराइट कार्यालय: ५०६-५०९, ५वा मजला, अपेक्षा, प्लॉट क्र.२५६, मुख्य रस्ता, हिरन मारी, सेक्टर ११, उदयपुर, राजस्थान (३१३००१). सीआयएन: एल२४१००एमएच१९९४पीएलसी०८२६०९१, ई-मेल: info.deepdiamondltd@gmail.com, वेबसाइट: www.deepdiamondltd.co.in
३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिशिष्ट एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन २०१५ चे नियम ४०(१)(बी) पहा)	
३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिशिष्ट वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) बुधवार, दिनांक २८ मे, २०२५ रोजी झालेल्या सभेत कंपनीच्या संचालक मंडळाने मान्य केले.	
लेखापरिशिष्टाचा अहवालासह हर नमुद केलेले वित्तीय निष्कर्ष https://www.bseindia.com/xml-data/corpfiling/AttachLive/7d3abe24-4da4-48fa-81ac-64d0da993683.pdf या वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे आणि सदर अहवाल क्युआर कोड स्कॅनिंगद्वारे पाहता येईल.	
<div> <div>दीप डायमण्ड इंडिया लिमिटेडकरिता सही / -</div> <div>नारायण सिंग रावडो – व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:१०१०६४६</div> </div>	
दिनांक: ३०.०५.२०२५	
ठिकाण: मुंबई	

एन आर अगरवाल इंडस्ट्रिज लिमिटेड		सीआयएन:एल२२२१०एमएच१९९३पीएलसी१३३३६५					
नोंदीपूत कार्यालय: ५०२/५-१/ए-१, फॉर्च्युन टेरेसस, ५वा मजला, सिटी मॉल समोर, न्यू लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३. वेबसाइट: www.nrail.com, दूर: ०२२-६७३१७५००, फॅक्स: २६७३०२२७/२६७३३९५३, ई-मेल: investors@nrail.com,		३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिशिष्ट वित्तीय निष्कर्षांचा अहवाल					
		(रु. लाखात, इपीएस व्यतिरिक्त)					
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष			
अ. क्र.	तपशील	३१.०३.२५ अलेखापरिशिष्ट	३१.०३.२४ अलेखापरिशिष्ट	३१.१२.२४ लेखापरिशिष्ट	३१.०३.२५ अलेखापरिशिष्ट	३१.०३.२४ लेखापरिशिष्ट	३१.०३.२४ लेखापरिशिष्ट
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निवळ)	४६८८.६३	४३५७६.६४	२४७९५८.८८	५६७०२८.८३	१३००७५.५४	
२	कार्यावधीकरिता निवळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्वी)	(३३३७८)	९२५.८६	२०९३७०	५५९५.६२	५३७६३.२२	
३	कालावधीकरिता करपूर्वी निवळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(३३३७८)	९२५.८६	२०९३७०	५५९५.६२	५३७६३.२२	
४	कालावधीकरिता कारनंतर निवळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(६८५.९४)	५२०२.६५	५५६६.३५	४७६५.५०	५२४४६.२९	
५	कालावधीकरिता एकूण सर्वसंप उत्पन्न (कालावधीकरिता सर्वसंप नफा/(तोटा) (कारनंतर) आणि इतर सर्वसंप उत्पन्न (कारनंतर))	(५९५.७५)	५२४४.५९	५४७७.६३	५७६९.९६	५२४८५.८७	
६	भरणा केलेले सभाज भांडवल (दरमिी मुख्य रु.५०/- प्रती भाग)	५००५.९५	५००५.९५	५००५.९५	५००५.९५	५००५.९५	
७	संयोजी (पुनर्मूल्यांकित राखीव वाळूतून) मागील वर्षाच्या लेखापरिशिष्ट ताळेबंदत द्यावयातूनसार	-	-	-	७५५६.७६	७४३१७.१८	
८	उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (रु.१०/- प्रत्येकी) (विशेष साधारण बाबपुर्वी) (वार्षिकीकरण नाही)	(४.०१)	७.४८	१.२०	१०.३७	७४.७२	
अ. मूळ	ब. सोमिकृत	(४.०१)	७.४८	१.२०	१०.३७	७४.७२	
९	उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (रु.१०/- प्रत्येकी) (विशेष साधारण बाबनंतर) (वार्षिकीकरण नाही)	(४.०१)	७.४८	१.२०	१०.३७	७४.७२	
अ. मूळ	ब. सोमिकृत	(४.०१)	७.४८	१.२०	१०.३७	७४.७२	

टिप:

१) वरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २८.०५.२०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

२) सेबी (लिस्टिंग) अंदेश आट टाकलेल्या रिक्वायरेमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या (www.sebi.gov.in) आणि (www.nseindia.com) वेबसाईटवर व कंपनीच्या (www.nrail.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार एन आर अगरवाल इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता सही / -

आर एम अगरवाल

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ००१९६४००

शार्दूल सिक्विरिटीज लिमिटेड		सीआयएन:एल१००एमएच१८८पीएलसी०३६९३७ जी-१२, तुलसिवाणी रोड, २१२, रीटन पॉइंट, मुंबई-४०००१२. दूर: ११-२२-४६०३८०६/०७ वेबसाइट: www.shardulsecurities.com, ई-मेल: investors@shriyam.com					
३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल		(रु. लाखात, डाटा ग्रेअर व्यतिरिक्त)					
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		संपलेले वर्ष	
अ. क्र.	तपशील	३१.०३.२५ अलेखापरिशिष्ट	३१.०३.२४ अलेखापरिशिष्ट	३१.०३.२५ अलेखापरिशिष्ट	३१.०३.२४ अलेखापरिशिष्ट	३१.०३.२५ अलेखापरिशिष्ट	३१.०३.२४ अलेखापरिशिष्ट
१	कार्यचलनातून एकूण महसूल (निवळ)	(८०९५.५६)	१६७६.९१	४४४८.९०	(८४७०.०१)	५३५४.१४	६४२२.५५
२	कालावधीकरिता निवळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्वी)	(८२८१.६३)	४३७४.१०	३०३९.२४	(८१२२.२२)	१४७३.२४	४४७९.२३
३	करपूर्वी कालावधीकरिता निवळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(८२८१.६३)	४३७४.१०	३०३९.२४	(८१२२.२२)	१४७३.२४	४४७९.२३
४	कारनंतर कालावधीकरिता निवळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(६४४७.००)	६२३७.८२	२१४८.८२	(६५६९.५६)	१६१९.५६	३२९९.६३
५	कालावधीकरिता एकूण सर्वसंप उत्पन्न (कालावधीकरिता सर्वसंप नफा/(तोटा) (कारनंतर) आणि इतर सर्वसंप उत्पन्न (कारनंतर))	(६४४७.००)	६२३७.८२	२१४८.८२	(६५६८.७४)	८२७६.५६	३२८५.८४
६	भरणा केलेले सभाज भांडवल (दरमिी मुख्य रु. २/- प्रती)	१७४१.८४	१७४१.८४	१७४१.८४	१७४१.८४	१७४१.८४	१७४१.८४
७	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदत पक्कातून पुनर्मूल्यांकित राखीव वाळूतून)	-	-	-	-	-	-
८	उत्पन्न प्रतिभाग (रु. २/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)	(७.४१)	१.८९	२.४७	(७.७७)	१.८४	३.७७
अ. मूळ (रु.)	ब. सोमिकृत (रु.)	(७.४१)	१.८९	२.४७	(७.७७)	१.८४	३.७७

टीप:

१. सेबी (लिस्टिंग) ऑक्शनोशन अंश डिव्हिडेंड रिक्वायरेमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.shardulsecurities.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

२. वरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २८ मे, २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. ३१.०३.२०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या (www.sebi.gov.in) आणि (www.nseindia.com) वेबसाईटवर व कंपनीच्या (www.shardulsecurities.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

शार्दूल सिक्विरिटीज लिमिटेडकरिता सही / - चोरेण्ड चतुर्वर्ती

कार्यकारी संचालक व सी